



# CHOWGULE STEAMSHIPS LIMITED

CIN-L63090GA1963PLC000002

Regd. Office : Chowgule House, Mormugao Harbour, Goa - 403803 India



CSL/SE-30/2020-21

19<sup>th</sup> November, 2020

To,  
BSE Limited  
1st Floor, Phiroze Jeejeebhoy Towers,  
Dalal Street,  
Mumbai – 400 001

Scrip Code : 501833

Dear Sir,

**Sub: Copy of Advertisement Published in Newspaper — Results Intimation**

Pursuant to the Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, enclosed copies of advertisement published in The Financial Express in English newspaper and Navprabha in Marathi Newspaper on 14<sup>th</sup> November, 2020.

You are requested to take the same on your record.

Thanking you,

Yours truly,

For **CHOWGULE STEAMSHIPS LIMITED**

**DARSHAN KAREKAR**  
**COMPANY SECRETARY**

**Edelweiss ASSET RECONSTRUCTION COMPANY LIMITED**  
 CIN: U67100MH2007PLC174759  
 Retail Office: 1st floor, Edelweiss House, Off CST Road, Kallina, Mumbai 400098  
 Regd. Office: Edelweiss House, Off CST Road, Kallina, Mumbai 400098

**APPENDIX IV (Rule 8(1)) POSSESSION NOTICE (For Immovable property)**  
 Whereas the Authorized Officer of the Assignor mentioned herein under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Act), 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with (Rule 3) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice as mentioned below calling upon the borrower(s) to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice.

Thereafter, Assignor mentioned herein, has assigned the financial assets to Edelweiss Asset Reconstruction Company Limited also as its own/acting in its capacity as trustee of various trusts mentioned hereunder (hereinafter referred as "EARC"). Pursuant to the assignment agreements, under Sec 5 of SARFAESI Act, 2002, EARC has stepped into the shoes of the Assignor and all the rights, title and interests of Assignor with respect to the financial assets along with underlying security interests, guarantees, pledges have vested in EARC in respect of the financial assistance availed by the Borrower and EARC exercises all its rights as the secured creditor.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned being the Authorized Officer of Edelweiss Asset Reconstruction Company Limited has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of the Act read with rule 8 of the Security Interest Enforcement Rules, 2002 of the mentioned against each property.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Edelweiss Asset Reconstruction Company Limited for the amount mentioned below and interest thereon.

Name of Assignor	Trust Name	Loan Account Number	Co-Borrower's Name	Amount & Date of Demand Notice	Date of Possession	Possession Status
ECL Finance Ltd. (ECL)	LPUN-SC-372	LAP00000012	1. Ishwar Shivnang Patil ("Borrower") 2. Shilpa Ishwar Patil ("Co-Borrower")	Rs 16,57,534/- (Rupees Sixteen Lakhs Fifty Seven Thousand Five Hundred Thirty Four Only) & 19-12-2019	10-11-2020	Symbolic Possession
Edelweiss Housing Finance Ltd. (EHFL)	LPUN-SC-401	STH0000693	1. VISHAL GUND ("Borrower") 2. VEENA PURSHOTAM GUND ("Co-Borrower")	Rs. 27,44,254.64ps (Rupees Twenty Seven Lakhs Forty Four Thousand Two Hundred Fifty Four and Sixty Four Paise Only) & 20-11-2019	10-11-2020	Symbolic Possession

**Description of the Property:** All That Piece And Parcel Of The Residential Flat No 22 In Shubhalbh Co-Op. Housing Society, S.No. 120 Plot No 59, Modern Colony, Kothrud, Pune 411038. Of The Third Floor Having A Built-Up Area Of 320 Sq. Ft. In The Building Belonging To The Shubhalbh Co-Op. Housing Society, Modern Colony, Lying And Situated At S.No. 120 Kothrud, Paud Road Pune. 411038 Within The Local Limits Of Pune Municipal Corporation Pune, And The Revenue District, Pune.

**Place: Mumbai**  
 Date: 13.11.2020

Sd/-  
 Authorized Officer  
 Edelweiss Asset Reconstruction Company Limited

**DHFL DEWAN HOUSING FINANCE CORPORATION LIMITED (DHFL)**  
 National Off: HDIL, Gr Floor, Anant Kanekar Marg, Station Road, Bandra East, Mumbai-400051.  
 Branch Off: Surat

**DEMAND NOTICE**  
**(THE NOTICE U/S 13(2) OF THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 (THE SARFAESI ACT) READ WITH RULES 3 (1) OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002)**

The below mentioned Borrowers who have availed a loan from Surat branch of DHFL under loan account Code No. 00060989 and have failed to pay Pre Equated Monthly Installments (PEMIs)/Equated Monthly Installments (EMIs) of their loan to DHFL. The loan account has been classified as Non-Performing Asset (NPA) as per the guidelines issued by the National Housing Bank. The undersigned being the Authorized Officer of Dewan Housing Finance Corporation Ltd. (DHFL) issued notice dated 26/09/2020 U/s 13(2) of the SARFAESI Act to demand of outstanding loan amount of Rs. 48,50,25,344/- (Rupees Forty Eight Crores Twenty Five Thousand Three Hundred and Forty Four Only) outstanding and payable as on 26/09/2020, with further interest, non compliance charges, incidental expenses, costs and any other charges etc. from 27/09/2020 till the date of repayment of liability in full. The Borrowers, Guarantors and Mortgagors have provided security of the immovable property/properties (secured assets) to DHFL the details of which are described herein below. The Borrowers, Guarantors and Mortgagors as well as the public in general are hereby informed that the undersigned has initiated action against the following Borrowers, Guarantors and Mortgagors under the provisions of the SARFAESI Act. If the following Borrowers, Guarantors and mortgagors fail to repay the outstanding dues mentioned herein within 60 days from the date of the notice, the undersigned will be constrained to exercise any of the powers conferred u/s 13(2) of the SARFAESI Act and initiate any or all of the measures stipulated under sub-section (4) of Section 13 of the SARFAESI Act to recover the amount due and payable by them as mentioned here in above, with further interest, cost till the date of full repayment. The public in general is advised not to deal with the property/properties described herein below.

**Name, Addresses of the Borrowers, Guarantors and Mortgagors and description of Secured Assets of loan code No. 00060989**

- Siddhi Vinayak Green, Proprietor:** Rajubhai Ravibhai Desai, 413, Garden Gate Apartment, Opp. Maharana Pratap Udyan, Varachha Road, Surat-395 006. (**Borrower/Mortgagor**)
- Mrs. Matantben Rajubhai Desai, 413, Garden Gate Apartment, Nana Varachha, Surati City, Varachha Road, Surat-395 006. (Guarantor)**
- Mr. Dilipbhai Jerabhai Kanani, Plot No. 50, Shreenthaji Bungalow, Near Sayajibai Korat Bridge, Mota Varacha, Surat-395 010. (Guarantor)**

**Details of Mortgaged Secured Assets**

Exclusive charge by way of mortgage of the piece and parcel of land measuring 20513 sq. mtrs, located at Survey Nos. 76/2, 80, block no. 59/B, Maje Valley Laskana, Kamrej Taluka, Surat, along with present and future construction thereon.

The detail mortgaged property and receivables more particularly described in the Annexures to the Section 13 (2) Notice dated 26/09/2020 which has served on the above mentioned Borrower, Guarantors and Mortgagor and also pasted at secured assets.

(Please Note that the units constructed in project "Siddhi Vinayak Green" for which DHFL has issued NOCs for sale/lease, may be excluded from the list mentioned hereinabove, on production of copies of the NOCs of DHFL along with proofs in respect of payment made to DHFL and compliances of all other terms and conditions stipulated therein.)

As per Rule 3(5) of Security Interest (Enforcement) Rules, 2002, we hereby draw your attention to the provisions of Section 13 (8) of the SARFAESI Act, under which the Borrower has right to redeem the "Secured Assets" by tendering the amount of dues of the secured creditor at any time before the date of publication of notice for public auction or inviting quotations or tender from public or private treaty for transfer by way of lease, assignment or sale of the secured assets. The Borrower, Mortgagors and Guarantors are therefore, requested to pay the entire amount due together with accrued interest, costs, and charges, expenses thereon and redeem the secured assets before the date of publication of notice as stated herein.

Please Note that under sub-section (13) of Section 13 of the SARFAESI Act the Borrowers, Guarantors and Mortgagors are barred from transferring and/or dealing with any of the Secured Assets(s) described above by way of sale, lease or otherwise, without obtaining prior written consent of DHFL and non-compliance of the said provisions of the SARFAESI Act is an offence punishable under Section 29 of the SARFAESI Act. As per Rule 3(5) of Security Interest (Enforcement) Rules, 2002 we hereby draw your attention to the provisions of Section 13 (8) of the SARFAESI Act under which the Borrower has right to redeem the "Secured Assets" by tendering the amount of dues of the secured creditor at any time before the date of publication of notice for public auction or inviting quotations or tender from public or private treaty for transfer by way of lease, assignment or sale of the secured assets.

This notice is issued without prejudice to DHFL's rights and remedies available to it under all other Acts and the same shall not be construed as waiver of any of them. DHFL also reserves its right to raise further demands for the sums found due and payable by the Borrowers, Guarantors and Mortgagors to DHFL.

All correspondence pertaining to this notice must be addressed to The Authorized Officer, Project Finance Division, HDIL Tower, Anant Kanekar Marg, Station Road, Bandra (East) Mumbai 400051

**Dewan Housing Finance Corporation Ltd.**  
 Sd/-  
 Authorized Officer

**Place: Surat**  
 Date: 14/11/2020

**ORIX Leasing & Financial Services India Limited**  
 Regd Office: Plot No. 94, Manal Co - Operative Industrial Estate, Andheri Kurla Road, Andheri East, Mumbai-400059  
 Website: www.orixindia.com | Tel: +91(22) 6107 0100 | Fax: +91 22 2852 80 48 | Email: info@orixindia.com

**FINANCIAL RESULTS FOR HALF YEAR ENDED 30 SEPTEMBER 2020**

Sr. No.	Particulars	Half year ended 30 September 2020			Half year ended 30 September 2019			Year ended 31 March 2020 (Audited)
		(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Audited)	
1.	Total Income from Operations	19,317	19,317	17,766	17,766	17,766	17,766	17,766
2.	Net Profit for the period (before tax, exceptional and/or extraordinary items)	3,317	3,317	4,666	4,666	4,666	4,666	4,666
3.	Net Profit for the period (after tax, exceptional and/or extraordinary items)	2,344	2,344	3,466	3,466	3,466	3,466	3,466
4.	Net Profit for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	2,344	2,344	3,466	3,466	3,466	3,466	3,466
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax))	(55.26)	(65.13)	(249.21)	(55.26)	(65.13)	(249.21)	(55.26)
6.	Equity Share Capital	1909.41	1909.41	1909.41	1909.41	1909.41	1909.41	1909.41
7.	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of the previous year)	-	-	-	-	-	-	-
8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)	(0.29)	(0.34)	(1.31)	(0.29)	(0.34)	(1.31)	(0.29)
9.	1. Basic:	(0.29)	(0.34)	(1.31)	(0.29)	(0.34)	(1.31)	(0.29)
10.	2. Diluted:	(0.29)	(0.34)	(1.31)	(0.29)	(0.34)	(1.31)	(0.29)

**Notes:**  
 The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with Stock Exchanges under Regulation 33 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Standalone Financial Results are available on the website of the Company at www.orixindia.com and on the website of Stock Exchange i.e. www.bseindia.com

**For Tricom Fruit Products Ltd**  
 Sd/-  
 Chandrakant Joshi  
 Managing Director (DIN: 08398213)

**Tricom Fruit Products Ltd**  
 Regd. Office: Gat No 336, 338-341, Village Andori Taluka Khandale, Shirwal, Pandapur Road, Dist Satara-415521, CIN L67120PN1995PLC139099

**CLASSIFIED CENTRES IN MUMBAI**

Signature	Name	Phone
Signature	Madad (W)	022-28811012
Signature	Madad (W)	9820484442
Signature	Smyerg Advertising, Madad (W)	288911428 / 22811012
Signature	Arihant Advertising, Kandivli (W)	28626679
Signature	Madad (W)	9806992568
Signature	New Room Ads, Kandivli (W)	8779275737
Signature	Madad (W)	28649221
Signature	Popular Publicity, Kandivli (W)	26047542
Signature	Hindustan Advertising, Vile Parle (W)	9820904485
Signature	Madad (W)	26146229
Signature	Vikson Advertising Agency, Kandivli (W)	28645005
Signature	Madad (W)	9820433200
Signature	Super Age, Borivli (E)	2872727
Signature	Andheri (E)	61226000
Signature	Express Advertising, Borivli (W)	2833 7799 / 2833 9977
Signature	Andheri (W)	9820410777
Signature	Madad (W)	9152285703
Signature	Falcon Multimedia Pvt. Ltd., Andheri (W)	9833224663
Signature	Madad (W)	9870703542
Signature	Jeet Publicity, Borivli (W)	2822006636
Signature	Andheri (W)	6696 3441 / 42
Signature	Nikhare Advertising, Borivli (W)	28921255
Signature	Andheri (E)	9820609565 / 9820609568
Signature	Madad (W)	9322210176
Signature	Saravada, Borivli (W)	28253077
Signature	Andheri (E)	9322139909
Signature	Madad (W)	9920992393
Signature	Lokhandwala Advertising, Andheri (W)	26364274 / 26316960
Signature	Madad (W)	9820992393
Signature	Multimedia Informatics, Andheri (W)	2828141235
Signature	8286613339	9833933502
Signature	M.S. Advertising, Andheri (E)	2828160100
Signature	Andheri (E)	9769711727
Signature	Yoy Creations, Andheri (W)	282888794
Signature	Andheri (E)	9833364551 / 9820199918
Signature	Madad (W)	9820123000
Signature	Mayuresh Publicity, Virar (W)	0250 - 2510913
Signature	Jogeshwari (W)	28273556
Signature	Madad (W)	9820188948
Signature	Neha Agency, Goregaon (E)	28274790
Signature	Goregaon (E)	28275033
Signature	Madad (W)	9819099563
Signature	Ramak Advertising, Vashi	71012345
Signature	CSF, Goregaon (E)	9324102660 / 9820152753
Signature	Madad (W)	8652409931
Signature	Rahul Advertising, Vashi	022-65119998
Signature	Goregaon (E)	022-26863587
Signature	Madad (W)	9820200044
Signature	Adresh Services, Goregaon (W)	28762157 / 28726291
Signature	Madad (W)	9820889948
Signature	Samratha Advertiser Pvt. Ltd., Goregaon (E)	28852294
Signature	Madad (W)	959496927
Signature	Siba Ads & Communications, Vashi	2892555 / 6137255
Signature	Target Media, Goregaon (E)	982959648 / 9702307711
Signature	Madad (W)	982959648
Signature	AD Support Advertising, Madad (W)	25349000
Signature	Madad (W)	9869463659
Signature	Aswini Communication, Thane (W)	2544 5007
Signature	Madad (W)	932226715
Signature	Adait Advertising, Thane (W)	2544 5007
Signature	Madad (W)	932226715

**GANON PRODUCTS LIMITED**  
 CIN No. L51900MH1985PLC036708  
 (Formerly known as "Ganon Trading and Finance Co. Limited")  
 Regd. Off: Unit No 1207, B Wing, One BKC Building, Plot No C-66, G Block, Bandra Kurla Complex, Bandra East Mumbai - 400051  
 Tel No : 022-61340914 | Fax No : 022 61340920 | E-mail : ganonproducts@gmail.com/ganontrading@gmail.com  
 Website: www.ganonproducts.com

**STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE FIRST HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2020**

Sr. No.	Particulars	Quarter Ended		1st Half Year Ended		Year ended	
		30.09.2020 (Unaudited)	30.06.2020 (Unaudited)	30.09.2019 (Audited)	30.09.2019 (Unaudited)		31.03.2020 (Audited)
1.	Total income from operations (net)	0	0	47.85	-251.62	56.64	
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	19.37	-6.99	-255.48	12.38	-259.71	
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	19.37	-6.99	-255.48	12.38	-259.71	
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	19.37	-6.99	-255.48	12.38	-259.71	
5.	Total Comprehensive Income for the period (comprising profit or (loss) for the period after tax and other comprehensive income after tax)	19.37	-6.99	-255.48	12.38	-259.71	
6.	Equity Share Capital (Face Value Rs. 10/- per share)	933.1	933.1	933.1	933.1	933.1	
7.	Earnings per share (of Rs. 10/- each) (not annualised)	(a) Basic	0.21	-0.07	-2.74	0.13	-2.78
	(b) Diluted	0.21	-0.07	-2.74	0.13	-2.78	

**Notes:**  
 1. The above unaudited financial results for the half year ended September 30, 2020 had been reviewed and recommended by the Audit Committee and the same had been approved and taken on record by the Board of Directors in their respective meetings held on 09th November 2020. The Statutory Auditors of the Company have carried out Limited Review of the above financial results for the first half year ended September 30, 2020.  
 2. The Company has adopted Indian Accounting Standards (Ind AS) prescribed under the Companies Act, 2013 read with relevant rules thereunder, with effect from April 01, 2017 and accordingly these financial results have been prepared in accordance with Ind AS notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended by the Companies (Indian Accounting Standards) (Amendments) Rules, 2016.  
 3. As the Company's business actually fall within a single primary business segment, the disclosure requirements of Ind-AS 108 in this regard are not applicable.  
 4. Comparative financial information of the previous quarter / half year have been regrouped and reclassified wherever considered necessary to correspond to the figures of current quarter.  
 5. The above results are also available on the Website of the Company i.e. www.ganonproducts.com and on website of the Stock Exchange i.e. www.bseindia.com

**For and on behalf of the Board**  
 Sd/-  
 Hari Prasad Agrawal  
 Managing Director & CFO  
 DIN: 02476724

**Place: Thane**  
 Date: 12.11.2020

**Parsvnaths**  
 committed to build a better world  
**PARSVNATH DEVELOPERS LIMITED**  
 Regd. & Corporate Office: Parsvnath Tower, Near Shahdara Metro Station, Shahdara, Delhi - 110 032  
 CIN : L45201DL1990PLC040945; Tel. : 011-43050100, 43010500; Fax : 011-43050473  
 E-mail : investors@parsvnath.com; website : www.parsvnath.com

**Extract of Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the Quarter and half year ended 30 September, 2020**

S.No.	Particulars	Standalone			Consolidated		
		Quarter ended 30.09.2020	Half Year Ended 30.09.2020	Year Ended 31.03.2020	Quarter ended 30.09.2020	Half Year Ended 30.09.2020	Year Ended 31.03.2020
1.	Total income from operations	2,596.73	8,004.49	4,895.93	1,23,778.05	4,680.90	8,340.29
2.	Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	(1,535.30)	(2,626.31)	(10,295.10)	(11,712.50)	(9,125.39)	(18,823.28)
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(1,535.30)	(2,626.31)	(10,295.10)	(11,712.50)	(9,125.39)	(18,823.28)
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(1,535.30)	(2,011.17)	(10,295.10)	(9,311.66)	(9,348.29)	(19,198.51)
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax))	(5,140.55)	(1,968.69)	(10,266.33)	(9,370.04)	(10,043.59)	(19,109.13)
6.	Equity Share Capital	21,759.00	21,759.00	21,759.00	21,759.00	21,759.00	21,759.00
7.	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the audited balance sheet of the previous year)	-	-	-	1,25,567.59	-	38,978.49
8.	Earnings Per Share (of Rs. 5/- each) for continuing and discontinued operations	(1.18)	(0.46)	(2.37)	(2.14)	(2.15)	(2.32)
9.	(a) Basic (in Rupees)	(1.18)	(0.46)	(2.37)	(2.14)	(2.15)	(2.32)
10.	(b) Diluted (in Rupees)	(1.18)	(0.46)	(2.37)	(2.14)	(2.15)	(2.32)

**Notes:-**  
 1. The above Financial Results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 12 November, 2020. The Statutory Auditors have also carried out Limited Review of the unaudited results for the quarter and half year ended 30 September, 2020.  
 2. The above is an extract of the detailed format of the standalone and consolidated Financial Results for the quarter and half year ended 30 September, 2020, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the standalone and consolidated Financial Results for the quarter and half year ended 30 September, 2020 are available on the Stock Exchange websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and Company's website (www.parsvnath.com).  
 3. The Company's total revenue from operations and profits for the current quarter / relevant period were severely impacted due to COVID-19. The Company has considered the impact of this pandemic on its business operations and financial results based on its review of current indicators of future economic conditions and expects that the carrying amount of the assets will be recovered in the long term. However, the impact assessment of COVID-19 pandemic is a continuing process given the uncertainties associated with its nature and duration. The Company will continue to monitor any material changes to future economic condition and its impact on the business operations of the Company.  
 4. Subsequent to the earlier Order passed by SEBI dated January 4, 2019, SEBI has now issued a Show Cause Notice dated October 19, 2020 under various Sections of SEBI Act, 1956 and Securities Contracts (Regulations) Act, 1956, etc., to the Company and all the Directors & Chief Financial Officers (CFOs) who were holding office during the financial years 2009-10, 2010-11 and 2011-12 along with the Forensic Audit Report submitted by E&Y relating to certain transactions during the aforesaid financial years. The Company shall file its reply to the aforesaid notice in due course and shall also take appropriate steps in this matter as may be considered proper in consultation with the legal counsel including seeking an opportunity of personal hearing with the SEBI.  
 5. Figures for the previous quarter / period have been regrouped, wherever necessary, for the purpose of comparison.

**For and on behalf of the Board**  
 Sd/-  
 Pradeep Kumar Jain  
 Chairman  
 DIN : 00333486

**Place: Delhi**  
 Date : 12 November, 2020

**CHOWGULE STEAMSHIPS LIMITED**  
 CIN: L63909GA1963PLC000002  
 Registered Office: Mormugao Harbour, Goa, India, Tel: (+91 22) 6620 2500;  
 Fax: (+91 22) 6620 2545; Website: www.chowgulesteamships.co.in; E-mail: csf@chowgule.co.in

**STATEMENT OF UNAUDITED STANDALONE & CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED ON 30/09/2020**

PARTICULARS	Standalone		Consolidated	
	Quarter ended 30.09.2020 (Unaudited)	Half Year Ended 30.09.2020 (Unaudited)	Quarter ended 30.09.2020 (Unaudited)	Half Year Ended 30.09.2020 (Unaudited)
Total Income	122.28	190.09	526.75	825.64
Profit / (Loss) before tax	(38.79)	94.19	257.60	(279.37)
Profit / Loss after tax	(36.07)	4.37	182.79	(276.66)
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period after tax and other comprehensive income after tax)	(28.47)	(9.26)	190.40	(234.34)
Paid-up equity share capital (Face Value Rs. 10/- Per Share)	363.08	363.08	363.08	363.08
Earnings per Share (of ₹ 10/- each) (* Non Annualised)	(a) Basic	*0.10	*0.50	*(0.76)
(b) Diluted	*0.10	*0.01	*0.50	*(0.76)

**Notes:**  
 1. The Statement of Assets and Liabilities, and Cash Flows are given in Annexure.  
 2. The Company operates in only one business segment viz. Shipping.  
 3. Other Income includes:  
 a) The Standalone and consolidated result for the quarter and half year ended 30th September, 2020 includes profit on sale of Staff Quarters of 278.27 Lakhs  
 b) Other Income in Consolidated results include gain of Rs. 114.03 lakhs on account of termination of finance lease and gain on revision in the loan terms of Rs.117.39 Lak

